

May 12, 2022

To,

The Manager - Corporate Compliance The Manager-Corporate Relationship Department

National Stock Exchange of India Limited BSE Limited

Exchange Plaza, Bandra Kurla, Phiroze Jeejeebhoy Towers, Complex, Bandra (East), Mumbai- 400051 Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip Code: NSE: SMARTLINK BSE: 532419

Sub: Newspaper Publication pertaining to financial results of the Company

Dear Sir/Madam,

Please find enclosed the copies of the newspaper publication pertaining to the extract of the financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2022.

The said extract of the financial results was published in Financial Express (English - All Edition), Times of India, (English - Goa Edition) and Pudhari, (Marathi - Goa Edition) Newspapers on May 12, 2022.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For SMARTLINK HOLDINGS LIMITED

URJITA DAMLE COMPANY SECRETARY

### SMARTLINK HOLDINGS LIMITED

(Formerly known as Smartlink Network Systems Limited)

Corporate Office: 215 Atrium, 2nd Floor, B-Wing, Courtyard Marriott Compound, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 093, INDIA

Land Phone: +91 22 4938 6666

Registered Office: L-7, Verna Industrial Estate, Verna, Salcete, GA, 403722, IN | Land Phone: +91 832 2885400 | Fax: +91 832 2783395 www.smartlinkholdings.com



SYNEGRA

TELESMART<sup>®</sup>



Name of the Scheme/Plans

# ICICI PRUDENTIAL MUTUAL FUND

# ICICI Prudential Asset Management Company Limited

Quantum of IDCW

(₹ per unit) (Face value

NAV as on

May 10, 2022

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Overnight Fund and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 85 - 1185 Days Plan C (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on May 17, 2022\*:

	of ₹ 100/- each)@#	(₹ Per unit)
ICICI Prudential Overnight Fund	A10	
Quarterly IDCW	0.7890	100.7892
Direct Plan - Quarterly IDCW	0.8117	100.9983
Name of the Scheme/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)\$#	NAV as on May 10, 2022 (₹ Per unit)
ICICI Prudential Fixed Maturity Pla	an - Series 85 - 1185 Days Plan	C
Quarterly IDCW	0.0500	12.8549
Half Yearly IDCW	0.0500	12.8547
Direct Plan - Half Yearly IDCW	0.0500	12.9777
The same of the same		

- @ The payout will be IDCW per unit as mentioned above or the distributable surplus to the extent of NAV movement since previous record date, available as on record
- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 85 -1185 Days Plan C (FMP - Sr 85 - 1185 PI C):

The units of FMP - Sr 85 - 1185 PI C are listed on BSE. The trading of units of FMP - Sr 85 - 1185 PI C have been suspended on BSE with effect from closing hours of trading of May 11, 2022.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be May 17, 2022.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Sd/-

**Authorised Signatory** 

Date: May 11, 2022 No. 006/05/2022

Place: Mumbai

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited. As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



# BIRLA CORPORATION LIMITED

CIN-L01132WB1919PLC003334

Regd. Office: 9/1, R.N. Mukherjee Road, Kolkata - 700 001

(An MP Birla Group Company) E-mail: coordinator@birlacorp.com Website: www.birlacorporation.com

Phone: (033) 6616 6745 / 6729; Fax: (033) 2248 2872 / 7988

**EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

	Consolidated				
Particulars	Quarter Ended 31/03/2022	Year Ended 31/03/2022	Quarter Ended 31/03/2021		
Total income from operations (Net)	2333.54	7560.00	2146.12		
<ol><li>Net Profit before tax and exceptional items</li></ol>	191.62	569.19	237.63		
<ol> <li>Net Profit before tax after exceptional items</li> </ol>	153.18	537.75	179.78		
Net Profit after tax	111.08	398.59	249.33		
<ol> <li>Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)</li> </ol>	224.18	639.09	278.14		
<ol> <li>Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- Per Share)</li> </ol>	77.01	77.01	77.01		
<ol> <li>Reserves (excluding Revalution Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year</li> </ol>	5026.34 (As on 31/03/2022)		4585.10 (As on 31/03/2021)		
8. Basic and Diluted Earnings Per Share for the period (₹)	14.42	51.76	32.38		

- The Board of Directors have recommended a dividend of ₹ 10.00 (100 %) per share of face value of ₹ 10. each, aggregating ₹77.01 Crores for the year ended 31st March, 2022.
- 2. (a) The above results were reviewed by the Audit Committee on 10th May, 2022 and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 11th May, 2022. The Statutory Auditor of the Company have expressed an unmodified opinion on these financial results. (b) Key Standalone financial information: (₹ in Crores)

			(111010100)
<u>Particulars</u>	Quarter Ended 31/03/2022	Year Ended 31/03/2022	Quarter Ended 31/03/2021
Total income	1512.00	4885.32	1416.25
Net Profit before tax and exceptional items	117.08	303.88	135.45
Net Profit before tax after exceptional items	78.64	272.44	135.45
Net Profit after tax	57.01	202.92	228.01

- 3. The figures for the quarter ended 31st March, 2022 and 31st March, 2021, are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto nine months of the relevant financial year.
- 4. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results is available on the Stock Exchange website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.birlacorporation.com).

For Birla Corporation Limited

(HARSH V. LODHA) Chairman DIN 00394094

(₹ in Crores)

M P Birla Cement: Cement se Ghar tak

## 'IMPORTANT'

Kolkata

11th May, 2022

acceptance of advertising copy, it is not possible to verify contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.



CIN: L67100GA1993PLC001341

Registered office: Plot No. L-7, Verna Industrial Estate, Verna, Goa - 403 722

Website: www.smartlinkholdings.com

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(₹ in Lakhs)

By Order of the Board,

**Company Secretary** 

V. Murali

INFRA FINANCE
---------------

# Aseem Infrastructure Finance Limited

Regd. Office: 4th Floor, UTI Towers, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051. CIN: U65990MH2019PLC325794 Website: www.aseeminfra.in | Tel: 022 68591350 | Email: info@aseeminfra.in

Extract of Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

(All amounts are in INR Lakhs, unless otherwise stated)

		Fo	the quarter end	Year ended		
Sr. No.	Particulars	March 31, 2022	December 31, 2021	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021
0.000		(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	11,960.27	7,717.77	2,263.81	31,394.40	4,738.83
2	Net Profit /(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,869.13	2,806.49	867.36	10,809.78	2,648.69
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	1,869.13	2,806,49	867.36	10,809.78	2,648.69
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	1,465.22	2,258.60	747.04	8,523.37	2,080.03
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,465.82	2,258.60	745.76	8,524.17	2,078.75
6	Paid-up equity share capital including redeemable preference shares	2,38,058.63	2,21,621.66	2,21,621.66	2,38,058.63	2,21,621.66
7	Reserves (excluding revaluation reserves)	27,344.10	10,712.17	3,653.82	27,344.10	3,653.82
8	Net Worth	2,65,402.73	2,32,333.83	2,25,275.48	2,65,402.73	2,25,275.48
9	Paid-up Debt Capital/Outstanding Debt	5,80,278.09	3,36,127.50	44,182.49	5,80,278.09	44,182.49
10	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	Nil	Nil
11	Debt Equity Ratio	2.19	1.45	0.20	2.19	0.20
12	Earnings per share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinuing operations) (not annualised)					
	Basic (₹)	0.07	0.11	0.06	0.39	0.15
	Diluted (₹)	0.07	0.11	0.06	0.39	0.15
13	Capital Redemption Reserve/ Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA

# Notes:

Place: Mumbai

Date: May 11, 2022

financialexp.epapr.in


- 1 The above is an extract of detailed format of quarterly financials results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on www.nseindia.com and www.aseeminfra.in. The above financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- 2 The aforesaid financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on May 10, 2022 and May 11, 2022.
- 3 The Company has been assigned credit ratings as mentioned below:

Instruments	Nature	Credit Rating Agency	Rating Assigned
Non convertible debentures	Long Term Instrument	CRISIL / CARE / ICRA Ltd / India Ratings & Research Private Limited	AA+ Stable
Bank Lines	Long Term Instrument	CARE / ICRA Ltd	AA+ Stable
Bank Lines	Short Term Instrument	ICRA Ltd / India Ratings & Research Private Limited	A1+
Benchmark linked Non convertible debentures	Long Term Instrument	ICRA Ltd	PPMLD AA+ Stable

4 The figures for previous period/year have been regrouped wherever required, to correspond with those of the current period.

For and on behalf of the Board of Directors of Aseem Infrastructure Finance Limited

> Surya Prakash Rao Pendyala Chairman DIN: 02888802



Key standalone financial information is given below:

Basic and Diluted

(₹ in Lakhs)

7.80

9.90

Particulars	3 months ended 31.03.2022 (Audited)	3 months ended 31.12.2021 (Unaudited)	3 months ended 31.03.2021 (Audited)	Year to date 31.03.2022 (Audited)	Year to date 31.03.2021 (Audited)
Income from Operations	195.43	190.15	131.82	909.37	1,493.40
Profit / (Loss) Before Tax	2,818.69	(12.45)	(110.34)	2,937.56	691.13
Profit / (Loss) After Tax	2,809.65	(9.06)	(93.95)	2,895.35	501.95
Total Comprehensive income for the period	2,802.12	(7.32)	(71.81)	2,893.03	514.41

5.40

1.67

2.42

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.

NSE: https://archives.nseindia.com/corporate/Smartlink\_Outcome\_FinancialResults\_Board\_Meeting\_11052022\_11052022124354.pdf

BSE: https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/ce2696b3-24dd-42f8-8bcb-867c10b349d5.pdf For and on behalf of the Board

> K. R. Naik **Executive Chairman**

Date : 11th May, 2022

Place : Verna-Goa

Adfactors 055

DIN: 00002013

HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LIMITED CIN: L23201MH1952GOI008858 Regd. Office: Petroleum House, 17, Jamshedji Tata Road, Churchgate,

Mumbai - 400 020

Tel.: +91 – 22 - 22863900 Fax: +91 – 22 – 22872992

Website: www.hindustanpetroleum.com Email ID: hpclinvestors@mail.hpcl.co.in

NUTICE TO MEMBERS - PUSTAL BALLUT

Notice is hereby given to the Members that pursuant to Section 108 and Section

110 of the Companies Act, 2013 ("Act") read with Companies (Management

and Administration) Rules, 2014, ("Rules"), the Company is seeking approval of Members of the Company through the Postal Ballot Process by passing of

Ordinary Resolution in compliance of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR, 2015") for

Appointment of Shri Rajneesh Narang (DIN:08188549) as Director - Finance

In compliance with aforesaid statutory provisions, MCA Circulars issued in this

regard & Regulation 44 of SEBI LODR, 2015, Postal Ballot Notice has been sent only through electronic mode and remote e-voting facility has been

facilitated through M/s. Central Depository Services (India) Limited ("CDSL")

Further, this notice has been dispatched on Wednesday, May 11, 2022 only

to those Members whose email address was registered with the Company

Depositories as on cut-off date, Friday, May 06, 2022. A person who is not a

Member as on the cut-off date should treat this Notice of Postal Ballot for

The Notice of Postal Ballot which, inter-alia, includes detailed procedure is hosted under the "Investors" section of the Company's website www.hindustanpetroleum.com and on the website of CDSL at https:// www.evotingindia.com and shall also be informed to BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and

Summary of relevant dates for remote e-voting process is given below: Commencement of remote e-voting Thursday, May 12, 2022 [From 9.00 a.m.(IST)]

1. Please note that e-Voting Module will be disabled by CDSL for remote

2. Members having grievances pertaining to the Postal Ballot Process, may

send an e-mail at hpclinvestors@mail.hpcl.co.in or write to Shri K S Balaji, Dy. Company Secretary, Hindustan Petroleum Corporation Limited, 2nd Floor, Shares Department, Petroleum House, 17, Jamshedji Tata Road,

Churchgate, Mumbai – 400 020. The Notice can also be downloaded from

3. All grievances related to the facility for voting by electronic means may

be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository

Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal

Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013

or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free

4. Members holding shares in physical mode and who have not updated

their e-mail addresses with the Company are requested to write to the

Company or Registrar and Transfer Agents (M/s. Link Intime India Private

Limited, Unit: Hindustan Petroleum Corporation Limited, C 101, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai – 400 083, email ID:

rnt.helpdesk@linkintime.com) to update their respective email addresses

by providing the requisite documents. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses

5. Members holding shares as on cut-off date i.e. Friday, May 06, 2022

can access Notice of Postal Ballot on HPCL's weblink

https://www.hindustanpetroleum.com/postal-ballot and can refer

instructions given in the Notes to the Notice of Postal Ballot for obtaining

6. The Company has appointed Shri Upendra Shukla, Practicing Company

Secretary, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot Process in a fair

The results of the Postal Ballot at the specified time will be announced at the

Registered Office of the Company and shall be informed to BSE and NSE at

www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of

CDSL at https://www.evotingindia.com and will also be posted under the

Investors section of website www.hindustanpetroleum.com

**Cut-Off Date for remote e-voting** Friday, May 06, 2022

Event Number for remote e-voting EVSN - 220506004

the Investor section at www.hindustanpetroleum.com

with the relevant Depository Participants.

User ID and password for remote e-voting.

and transparent manner.

Date: May 11, 2022

→ Maria | ★Appel | 

Appel |

Place: Mumbai

Friday, June 10, 2022 [Till 5.00 p.m. (IST)]

At or before 4.00 p.m. IST on

June 13, 2022

information purpose only.

www.nseindia.com respectively.

End of remote e-voting

Results of remote e-voting

e-voting after the said date/time.

Ethorisation committee, headed by the director of Edirectorate of Medical Education and Research (EDMER), while rejecting a Eleyear-old girl's application to donate part of her Eliver to her father who was diagnosed with decomponented liver circles.

was diagnosed with decompensated liver cirrhocompensated liver cirrhocompensated liver cirrhocompensated liver cirrhocompensated liver cirrhocompensate liver compensate liver compensate liver compensate liver cirrhocompensate liver compensate liver cirrhocompensate liver cirrho-

Split wide open on

through her mother, seek permission to be a donor her ailing father; wants to donate part of her liver

mother files plea before Bombay HC for permission to be the donor, though minor

Tapan Thatte, sought or-ders to the state to grant her approval to donate. The court posted it for hearing first on board on Friday and will har both Thatte and state govern-

ment pleader PF Kakade.
The panel, comprising
eight members including
the joint director of
health services, DHS
Mumbai, said the recipjent is a chronic alcoholic
which is likely cause of thepatic failure and there is
no documentation of rehabilitation. It added that
the "mother and daughter
seem unaware of the risks
of the surgery to the do-

seemunawareof the risks of the surgery to the do-nor and recipient". The committee said it feels provisions under Rule5(g) of the Transplantation of Human Organs and Tissues Rules 2004 are not fulfilled. The rule states that living organ or tissue donation by minors shall not be permitted, except on exceptional medical grounds, to be recorded in detail with full justifica-

tion. The panel further stated: "the donor is the only child conceived six years after taking treatment for infertility." On May 6, the HC bench of Justices Revati Mohite Dere and Madhav Jamdar informed that a Mumbai hospital had rejected the girl's plea as she was a minor, had directed the state-level committee to take an appropriate deto take an appropriate de-

the state-level committee to take an appropriate decision based on the case. The committee on Tuesday interviewed the donorgirl and her uncle.

The Act does not consider minors as competent organ donors. An exception is carved in compelling reasons where the state can approve such donation by minors, but no proper rules are set out, Thatte pointed out.

### Ban of user by social media co violates rights, says minister

New Delhi: While former US president Donald Trump is likely to make a return to Twitter, minister of state for electronics and information technology Rajeev Chandrasekhar on Wednesday said deplatforming is a violation of the fundamental rights of the users. The MoS, reacting to Elon Musk calling the decision to ban Trump from Twitter "morally bad", said there must be a set force of law toestablish who is to be banned.

must be a set force of law toestablish who is to be banned and on what grounds, and added that it must never be done arbitrarily.

Elon Musk had said if his deal to acquire Twitter is completed he would restore Trump's account on the website. 'I think it was a morally bad decision to be clear and foolish in the extreme.' he said, adding that permanent bans undermine trust in Twitter. As

## Can telcos manage net speed, traffic? Govt call likely soon

New Delhi: In a decision that will New Deini: In a decision that will have wide-reaching ramifica-tions on the issue of net neutrali-ity, the government's top body on telecom matters is likely to take a call soon on whether mobile com-panies should be allowed to man-age network speeds and internet traffic.

age network speeds and internet traffic.
The digital communications commission (DCC), the interministerial decision-making body on telecom issues, will decide whether it wants to go with regulator Traff's views on the matter, that gave a free hand to mobile companies, though seeking transparency for telecom users and customers.

and customers.
Sources said the DCC willlook
into the issue, which also has a direct bearing on net neutrality
that guarantees same quality of
internet for the entire gamut of



In its recommendations on the topic of on 'Traffic Management Practices (TMPs) and multi-stakeholder body for net neutrality'. Trai had said in 2020 that mobile operators may be allowed to manage network speeds and traffic, but these may be based on carefully-framed rules and should carry transparency for telecom users and customers when they impact services for a longer period.

by telcos can be a critical factor in ensuring adherence to the princi-ples of non-discrimination. "Transparency by telcos also enables regulators and other stakeholders in the ecosystem to detect any violations and moni-tor the quality of services availa-ble to users," the regulator had said in the recommendations that

ble to users," the regulator had said in the recommendations that were sent to the department of telecom (DOT).

Trai had said that for compila-tion of traffic management prac-tices adopted by telcos, one ap-proach may be to identify such practices and then define the ex-tent of proper timulity and transtent of proportionality and tran-sience which may be considered reasonable under the principle of non-discriminatory treatment.

NETA II SURHAS UNIVERSITY

### Man in interfaith relationship killed by kin of girl in Gujarat

Rajkot: The love story of a couple belonging to different faiths anded tragically with the girl's brother beating the youth to death and the girl slashing her wrists to attempt suicide. Mithum Thakur (22), a native of Bihar working in a local factory, and 18-year-old Sumiyya Kadivaar were in a relationship for the past few months. They stayed in the same neighbourhood. On Monday, Thakur called up Sumiyya on her cellphone at 10am but her brother Saakir answered the call. He threatened Thakur with dire consequences and there was a heated argument between the two. Saakir and three unidentified people went to Thakur's house and thrashed him. One of the neighbours saw him lying unconscious in the house and trushed him to hospital. He was referred to Ahmedabad due to critical injuries and brain haemorrhage. Thakur succumbed on Wednesday, TNS

Due date of purchase of bid document on 19.05.2022 upto

10:00 hrs.
Due date of submission of bid document on 19.05.2022 upit 12:00 hrs.
Due date of opening of the tender on 19.05.2022 at 13:00 hrs.
Date and timing of opening of Initial Price Offer and e-Revers Auction (e-RA) on 20.05.2022 at 10:00 hrs. hrs. date of submission of bid document on 19.05.2022 upto

# NOTICE FOR NSUT PH.D. & M.TECH ADMISSIONS FOR 2022-2023

Tech admission in Academic Session zuz 3 on dated: 29.03.2022. It is hereby informed that the last date ibmission of online application of vario surses of NSUT Ph.D. and M.Tech program as been extended up to 18th May 20

# AGRI

KISAN\*BIZ

LET'S TALK BUSINESS

20

# Abhinav.Gargatimes.group.com New Delhi: Justice Rajiv Shakdher, who favoured striking down the marital rape exception for being "unconstitutional", said the exception has "contributed to diminishing the freedom won by human beings from slavery and the struggle that they experienced in removing discrimination on account of colour, creed, ethnicity and sex". The judge observed it would be "tragic if a marting structure of the st **ED** gets custody of Jharkhand IAS officer for

five days Jaideep Deogharia Sanjay Sahay | TNO

Andeep vegana & Sanjay Sahay Irws

Sanjay Sahay Irws

Ranchi: The ED registered a case in 2072 linked to the allegate of the sanger of the san

uld take appropriate action ainst the bureaucrat.

against the bureaucrat.

Responding to criticism
from the opposition BJP
Soren said former CM Raghubar Das should answer why par bas should answer why his government cleared Sing-hal in the MGNREGA scam. BJP state president Deepak Prakash asked the CM to sus-pend the IAS officer.

### Man held for questioning over blast at Punjab Police intel HQ

Chandigarh: The Punjab Po-clice is learnt to have detained a man from Tarn Taran dis-circt in connection with the explosion at the intelligence wing headquarters in Mohali, sources said on Wednesday. Nishan Singh, are

## Marital rape: Centre, state made no case in favour or against

New Delhi: Delhi high court's split verdict in the PLs on marital rape" came in ab-ence of any stand by the tate, a unique and unrecess

state, a unique ann unprecedented situation.

In a 2017 affidavit, the Centre had opposed the petitions seeking criminalisation of marital rape, saying it could not be made a criminal offence as it could become a phenomen

the institution of marriage and an easy tool for harassing husbands. But in January this year, the Centre disowned that affidavit and told the court it was having a relook at itseen-lier stand. In February, the Centre urged the court to grant it more time to enable it to state its stand on the issue after a consultative process. The request was, however, turneddown by a benchof justices Rajiv Shadkher and C Hari Shankar on the ground

The shifting stand of both the Centre and Delhi govern-ment was recorded by justice Shakdher in his opinion. It was noted that solicitor gener-al Tushar Mehta had stated in al Tusnar Mehta had stated in no uncertain terms that the Centre did not wish to take a stand in the matter and file an affidavit to the effect that it would like to engage in consul-tation before moving further in the matter.

Assam Society for Comprehensive Financial Management System (AS-CFMS) World Bank financed Assam State Public Finance Institutional Reforms (ASPIRe) Project Management Unit (PMU)
Ground Floor, F-Block, Janata Bhawan, Dispur, Guwahati-781006 (Assam, India)

No. ASPIRerouzuzzi 190
Assam Society for Comprehensive Financial Management System invites Bid fo Procurement of Scientific Instruments and related services for Modernization of Assan Excise Chemical laboratory at Guwahati Bio tech Park, Assam as detailed below RFB Ref No-IN-AS-CFMS-283562-GO-RFB

RFB Ref No. IN-AS-CFMS-283562-GO-RFB
Approximate Value: INR 267 Lakhs
The detailed notice and bid will be available at www.assamtenders.gov.in fron
12.05.2022. The deadline for submission of Bid is 13.06.2022. Bid shall submitted
through the e-procurement portal only. Any corrigendum/ addendum
uploaded in the e-procurement portal only.

RO:0238 RO.DT:11.05.2022,W:16.00,H:25.00

### अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपुर All India Institute of Medical Sciences, Nagpur

Plot No. 2, Sector - 20, MIHAN, Nagpur, Pin: 441108 http://aiimsnagpur.edu.in

Level - 11 (₹ 67,700 - ₹ 2,08,700) 56 years Upto (₹ 67,700 - ₹ 2,08,700) Level - 11 01 (₹ 56,100 - ₹ 1,77,500) (₹ 44,900 - ₹ 1,42,400)

Approximate value of Services	Last time and date for receiving Bids	Period of the Rate Contract	Validity period of Bids	Processing fee for Procurement	Price of Bidding Document	Amount of Bid Security
Rs. 5 crore	Up to 03:00 PM of 30/05/2022	12 Months (likely to be extended by another 12 months on satisfactory performance)	90 Days	Rs. 1000	Rs. 1000	Rs. 10 Lakh

he complete Bidding Document containing Instructions to Bidders and Bid Data, Terms of Ref prope of Work and Specifications, Bidding forms, Conditions of Contract, Contract Forms, etc. mownloaded from the website of State Public Procurement Portal http://sppp.rajasthan.gov.in or

portal http://eproc.rajasthan.gov.in Technical and Financial Bids, duly digitally signed by the bidder on all pages and serially r

ree, us ascurity, etc. has also been specified on the e-Procurement and in the Bidding Document. The Technical Bids shall be opened at 4:00 PM on dated also 400/52022 in the Office of Managing Directo. Samwad, Department of Information and Public Relations, Government Secretariat Jaipur in the presibidders or their representatives who wish to be present. The Bidders shall have to submit with their Bids self-attested copies of their Goods and Services Tax recrificate issued by concerned authority and the Permanent Account Number (PAN) issued by I Department.

### SMARTLINK HOLDINGS LIMITED

CIN: L67100GA1993PLC001341

red office: Plot No. L-7, Verna Industrial Estate, Verna, Goa

Website: www.smartlinkholdings.com

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022

ended 31.12.2021 3 03.2021 (Audited) income from operations (net) 2,773.51 1,776.92 1,291.07 Net Profit / (Loss) for the period (before Tax. tional and/or Extraordinary items) 378.46 122.25 et Profit / (Loss) for the period items before tax) 378.46 122.25 Net Profit / (Loss) after taxes, after extraordinary items 568.46 162.78 321.25 1.031.60 1.022.8 Total Comprehensive income for the period 549 57 164 52 358.77 1 017 92 1 041 08 Equity Share Capital 199.50 199.50 266.00 199.50 266.00 Reserves (excluding Revaluation Reserves Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 2/- each Basic and Diluted 7.80 Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 2/- ear

ended ended ended 31.03.2022 31.03.202 (Audite 31.03.2022 31.12.2021 31.03.2021 (Audited) (Audited) 2,937.56 1.13 (9.06) 2,895.35 2,802.12 (7.32)2,893.03

bove is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results file

K. R. Naik



# स्मार्टलिंक होल्डिंग्ज लिमिटेड

सीआयएन : L67100GA1993PLC001341

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. एल-७, वेर्णा औद्योगिक वसाहत वेर्णा, गोवा-४०३७२२

वेबसाईट: www.smartlinkholdings.com

### ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक एकत्रित अलेखापरिक्षण आर्थिक निष्कर्षांचा घोषवारा

(रु. लाखात)

तपशील	३१.०३.२०२२ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२१ रोजी संपलेले तीन महिने (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षित)	वर्ष ते तारीख ३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	वर्ष ते तारीख ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)
कामकाजातून एकूण उत्पन्न (निळ्ळ)	२,७७३.५१	१,७७६.९२	9,299.00	७,९५०.१८	७,०२६.९१
कालावधिकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (करपूर्व अपवादात्मक आणि किंवा असाधारण बाबी)	38.306	90.84	१२२.२५	७३८.५३	909.33
कालावधी करिता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बार्बीपश्चात)	₹8.50€	90.84	१२२.२५	७३८.५३	909.33
करपश्चात, असाधारण बार्बीपश्चात निव्वळ नफा / (तोटा)	५६८.४६	१६२.७८	३२१.२५	१,०३१.६०	१,०२२.८९
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	489.40	१६४.५२	३५८.७७	9,099.99	१,०४१.०८
समभाग भांडवल	१९९.५०	१९९.५०	२६६.००	१९९.५०	२६६.००
रोखे (मागील वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये दर्शवल्यानुसार पूर्नमूल्यांकित रोखे वगळून)	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	\$5,000.5\$
प्रति समभाग मिळकत (असाधारण वार्बीपूर्व) रु.२/-प्रत्येकी					
बेसिक आणि डील्युटेड	4.80	१.६७	2.82	9.90	9.60
प्रतिसमभाग मिळकत (असाधारण वाबीनंतर) (रू.२/-प्रत्येकी)					
बेसिक आणि डील्युटेड	4.80	9.50	2.82	9.90	9.60

### प्रमुख स्वतंत्र आर्थिक माहिती खाली दिली आहे :

		No.			(रु. लाखात)
तपशील	३१.०३.२०२२ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२१ रोजी संपलेले तीन महिने (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षित)	वर्ष ते तारीख ३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	वर्ष ते तारीख ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)
व्यवहारातून उत्पन्न	१९५.४३	१९०.१५	१३१.८२	909.30	9,893.80
करपूर्व नफा / (तोटा)	२,८१८.६९	(१२.४५)	(११०.३४)	२,९३७.५६	<b>६</b> ९१.१३
करोत्तर नफा/(तोटा)	२,८०९.६५	(9.05)	(१३.१५)	२,८९५.३५	409.94
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२,८०२.१२	(७.३२)	(98.68)	7,693.03	488.88

उपशेक्त सेबी नियमन २०१५ (लिस्टींग आणि ऑदर डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स)च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांच्या विस्तृत नमुन्याचा उतारा आहे. तिमाही आर्थिक निष्कर्षांचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट्सवर उपलब्ध आहे.

NSE: https://archives.nseindia.com/corporate/Smartlink\_Outcome\_FinancialResults\_Board\_Meeting\_11052022\_11052022124354.pdf

BSE: https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/ce2696b3-24dd-42f8-8bcb-867c10b349d5.pdf

मंडळाच्या वतीने आणि करिता

सही/-के. आर. नाईक कार्यकारी अध्यक्ष DIN-00007083

स्थळ : वेर्णा-गोवा दिनांक : ११ मे, २०२२